

July 19, 2022

To,

BSE Limited : Code No. 500031

Department of Corporate Services, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai 400 001

National Stock Exchange of India Limited : BAJAJELEC - Series: EQ

Listing Department Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051

Dear Sir/Madam,

Sub.: Public Notice under Regulations 47 and 30 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended ("SEBI Listing Regulations")

Pursuant to the provisions of Regulations 47 and 30 of the SEBI Listing Regulations, we enclose herewith the copies of newspaper advertisement published today (i.e. July 19, 2022) in Free Press Journal (English) and Navshakti (Marathi), *inter alia*, informing the shareholders and general public about the following:

- 1. 83rd Annual General Meeting of Bajaj Electricals Limited (the "Company") scheduled to be held on Friday, August 12, 2022, at 3:00 p.m. (IST) through Video Conferencing /Other Audio-Visual Means and all information related and incidental thereto;
- 2. Dispatch of the Annual Report for financial year 2021-22;
- 3. Details w.r.t book closure and record date; and
- 4. Remote e-voting facility offered to the Members.

The aforesaid advertisements are also uploaded on the website of the Company: www.bajajelectricals.com.

We request you to take the above on record and that the same be treated as compliance under the applicable provisions of the SEBI Listing Regulations and other applicable laws, if any.

Thanking you,

Yours Faithfully,

For Bajaj Electricals Limited

Shekhar Bajaj

Chairman & Managing Director DIN 00089358

Encl.: As above.

Sd/-

PUBLIC NOTICE

Smt. Laxmi Shantilal Jain (hereinafter called the 'said Owners') are the owners of inter alia absolutely seized and possessed of Flat No.3 admeasuring 502 sq.ft. carpet area situated on the Second Floor of Jayka Smruti Co-operative Housing Society Ltd. constructed on land bearing CTS No.885 of village Pahadi, Taluka Borivli in the registration Sub Distric and District Mumbai Suburban, Aarey Road, Goregaon (West), Mumba 400 062 (hereinafter called the 'said premises').

Said owners had lost and or misplaced the original registered Agreemen dated 20.05.1970 executed between Smt. Neela Moreshwar Pendse therein called the Party of the First Part and Shree Gandhlekar Associates therein called the Party of the Second Part in respect of said Flat No.3 in respect of said Premises and informed that they are not in a position to trace the same. The said owners further submit that they have free, clea and marketable title over said premises.

Any persons having any claim or interest to or in any interest in the said premises and or in the original title deeds/documents in respect of the said premises by way of sale, mortgage, assignment, charge, trust, lien, possession, gift, inheritance, maintenance, tenancy, lease, easement or otherwise however is hereby required to make the same to known in writing to the undersigned, having address referred below in writing to the undersigned with documentary evidence in support thereof (and not otherwise) within 14 (fourteen) days of publication of this notice, otherwise the owners shall presume that the said premises are free from all encumbrances and the claim, if any, received thereafter will be considered as waived

Place : Mumbai Date :19.07.2022

Advocate High Court A/501, Fifth Floor, New Gagangiri ČHS Ltd., Opp. MCF Joggers Park, Eksar, Borivali (West), Mumbai - 400 092

Dr. Naveen Kumar Poojary

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that MR. BAWASINGH SOHANSINGH MATHARU the original owner of 10 Shares of Rs.50/- each bearing distinctive nos.171 to 175 and 776 to 780 issued under Share certificate No.36 and 173 and Flat No.14, "B" Wing, admeasuring 510 Sq. Ft. Carpet area on the 2nd Floor in the capital/property of Neel Shantiniketan Co-operative Housing Society Ltd., at Vidyanagari Marg, Kalina, Santacruz (East), Mumbai – 400 098, constructed on land bearing C.T.S. Nos.4966, 4966/1 to 29 of Village Kolekalyan, Taluka Andheri, having acquired the same vide Agreement dated 12/08/1966 from the Developer M/S. SHYAM & CO. The said MR. BAWASINGH SOHANSINGH MATHARU, thereafter expired intestate on 07/09/2007 leaving behind him his heirs and representatives as per the Hindu Successior Act, 1956 by which the said deceased was governed at the time of his death All the heirs and representatives of Late MR. BAWASINGH SOHANSINGH MATHARU, thereafter released, relinquished, transferred and conveyed the said Flat unto and in favour MR. LAKHBIR SINGH MATHARU vide Release Deed executed on or about 5th July, 2022 and duly registered with the office of the Sub-registrar of Assurances under Sr. No. BDR-9-9769-2022.The said MR. LAKHBIR SINGH MATHARU being the sole and absolute owner of the said Flat is in peaceful physical possession of the said Flat, holding clear and marketable title free from all encumbrances of any nature whatsoever, now intends to sell, transfer, convey and assign the said Shares and Flat No. B-14 and all benefits and privileges thereto and also hand over the physical possession of the said Flat, unto and in favour of our clients.

Any person/body having executed any deed, document, writing either in respect of the aforesaid Shares and Flat and/or any part or portion thereo and/or having executed any deeds or documents with respect thereto and/or any claim or objection by way of sale, mortgage, trust, lien, possession, gift inheritance, release, lease or otherwise howsoever/whatsoever, should report the same to us, within **14 days** from the date of issuance of this notice with documentary proof thereto, failing which no such claims or demands, objections or hindrances, etc. from any such person/body, by, through, for hin and/or on his behalf in any manner whatsoever shall be entertained and our clien shall be entitled to acquire the said Shares and Flat and receive Physica possession of the said Flat along with the Original Title deeds and Transfer forms thereto accordingly, by execution and registration of the Agreement for Sale. Dated this 19th day of July, 2022.

For M/s.A.N.S. LEGAL SERVICES

D/10, Parle Colony, Sahakar Marg, Vile Parle (East), Mumbai – 400 057

PUBLIC NOTICE

Mr. Qaidjohar Ezzuddin (also known as Qaid Joher Ezzuddin), Mr. Ebrahim Qaidjoha Ezzuddin (also known as Ibrahim Qaidioher Ezzuddin). Mr. Taher Qaidiohar Ezzuddir (also known as Taher Qaidjoher Ezzuddin) and Mr. Aliasger Qaidjoher Ezzuddin (also known as Aliasger Qaidjohar Ezzuddin) ("**Ówners**") have represented to our client that they are the joint owners of the agricultural land admeasuring 2230 sq. mtrs. ("said Land") more particularly described in the First Schedule hereunder written free from any claims, encumbrances and litigation and accordingly they have agreed to sell the same to our client.

The Owners have informed and represented to our client that the original title documents more particularly set out in the Second Schedule hereunder written ("Original Title Documents"), in respect of the entire larger land bearing Gat No. 152 of Village Zirad including the said Land are lost, misplaced and not traceable and for the same a complaint has been filed by the Owners with the Alibag Police Station.

Notice is hereby given to the public at large, that any person(s) / entities having any right, title, benefit, interest, share, claim and/or demand in respect of the entire larger land bearing Gat No. 152 including the said Land or any part/s thereof, by way of any sale, transfer, exchange, agreement for sale, memorandum of understanding, lease sub-lease, assignment, mortgage, charge, lien, inheritance, bequest, succession, gift maintenance, easement, trust, tenancy, sub-tenancy, leave and license, occupation possession, family arrangement/settlement, lis-pendens, attachment, decree or order of any court of law, contract, partnership or any other writing/arrangement either on the basis of holding and/or possessing any of the Original Title Documents or by virtue of the Original Title Documents being deposited with them by the Owners or any of the other predecessors in title of the larger land bearing Gat No. 152 including the said Land or otherwise howsoever, then they are hereby called upon to make the same known in writing to the undersigned within a period of 14 (fourteen) days from the dat of publication of this notice at **M/s. Economic Laws Practice**, 9th Floor, Mafatlal Centre Vidhan Bhavan Marg, Nariman Point, Mumbai – 400 021 together with copies of a documents on the basis of which such claims are made, failing which, any such alleged right, title, benefit, interest, share, claim and/or demand shall be deemed to nave been waived/ abandoned and no such claim will be deemed to exist and shall no be binding our client and our client shall promptly conclude the proposed transaction of purchase of part of the said Land.

FIRST SCHEDULE (Description of the Said Land)

All that piece and parcel of undivided agricultural land admeasuring 2230 sq. mtrs. and ground, situated, lying, being and forming part of the larger land bearing Gat No. 152 Old Gat No. 153) which admeasures 35,110 sq. mtrs. i.e. 3H-51R-10 (including Pot Kharaba area of 0H-63R-00sg. mtrs.) assessed at Rs.4.60/- Village Zirad, Taluki Alibag, District Raigad in the Registration District of Raigad and Sub-District of Alibag within the limits of Zilla Parishad Raigad, Panchayat Samittee Alibag and Group Grampanchayat Zirad and bounded as under

TO THE FAST TO THE WEST

Land bearing Gat No. 151. Land bearing Gat No. 150. Land bearing Gat No. 152 (part) TO THE NORTH: TO THE SOUTH: Land bearing Gat No. 150 (part) and 151 (part).

SECOND SCHEDULE (LIST OF ORIGINAL DOCUMENTS LOST / MISPLACED)

.Sale Deed dated 25 March 1987 entered into between (i) Vinayak Vishnu Hardikar and (ii) Moreshwar Janardan Hardikar (as Vendors) and (i) Mr. Hemant Vitthal Sawant, (ii) . Mr. Madhusudan Vitthal Sawant, (iii) Mr. Jayant Vitthal Sawant, (iv) Mr. Mukund Vittha Sawant (v) Mr. Ashok Shivdas Amalé and (vi) Dattatraya Bhau Kulkarni (as Purchasers) registered on 25 March 1987 with the office of the sub-registrar of assurances at Alibac bearing registration no. 267/1987 together with the receipts of payment of the

consideration in respect of the aforesaid Sale Deed dated 25 March 1987 2.Indenture of Sale dated 19 July 1997 entered into between (i) Mr. Hemant Vittha Sawant, (ii) Mr. Ashok Shivdas Amale, (iii) Mr. Madhusudan Vitthal Sawant, (iv) Mr Jayant Vitthal Sawant, (v) Mr. Mukund Vitthal Sawant and (vi) Dattatraya Bhau Kulkarn (as Vendors) and the Owners (as the Purchasers) registered on 19 July 1997 with the office of the sub-registrar of assurances at Alibag bearing registration no. 1316/1997 alongwith the receipts of payment of the entire consideration by the Owners to the aforesaid Vendors and Parasrampuria Plantations Ltd.

Any other documents in respect of the said entire larger land including the said Land

Dated this 19th day of July 2022.

Date: 18.07.2022

lace: Mumbai

M/s. Economic Laws Practice (Advocates & Solicitors) Sd/ Heena Chheda

Partne email: heenachheda@elp-in.com

KAJAL SYNTHETICS AND SILK MILLS LIMITED CIN NO: L17110MH1985PLC035204 Regd. Office: 29, Bank Street, 1st Floor, Fort, Mumbai - 400 001 Website: www.kajalsynthetics.co.in Email: kajalsyntheticsandsilk@gmail.com

NOTICE NOTICE is hereby given that the 34th Annual General Meeting of the Members of the Company will be held at the Registered Office of the Company at 29, Bank Street, First Floor, Fort, Mumbai 400 001

n Thursday, August 11, 2022, at 2.30 pm he Annual Report for the financial year 2021-22 including the Notice convening this Annual General leeting has been dispatched to the members at their registered address by post / courier and ectronically to those members who have registered their email Id with the Company on July 18, 2022. he Book Closure date is Thursday, August 4, 2022 to Thursday, August 11, 2022 (both day

clusive)
ne Company is providing to its members facility to exercise their right to vote on resolution propose be passed at this Annual General Meeting by Electronic Mean (e-voting). The Members may cas vote using an electronic voting system from the place other than Venue of the Meeting (Re he Remote e-voting facility shall commence on Monday, 8th August, 2022 from 9.00 am and end

n Wednesday, 10th August, 2022 at 5.00 pm. The remote e-voting shall not be allowed beyond the foresaid date and time. person whose name appear on Register of Members / Beneficial Owners as on 3rd August, 2022

Cut off date) only shall be allowed to avail the facility of remote e-voting / Voting at the meeting.

By order of the Board of Directors

For Kajal Synthetics And Silk Mills Limited

Date: July 19, 2022

Seetha Ramaiya K. Vellore Managing Director (DIN – 08216198)

Public Notice

Notice is hereby given that my client 1)Mr. Haseeb Hasan Sharif Hasar Momin, 2)Mr. Musab Sharif Hasan Momin, 3)Mr. Talha Sharif Hasan Momin, all residing at: House No. 127/1, Waja Mohalla, Bhiwandi, Dist Thane, have agreed to purchase the Undermentioned TDR and inst ructed me to investigate the title of TDR Owned by 1)Mr. Hemant Raghunath Choudhari, 2)Smt. Taibai Maruti Choudhari, 3) Smt. Gulab Raghunath Choudhari, 4)Smt. Vanita Sanjay Mhatre, 5) Smt. Sunita Raghunath Choudhari, all residing at Old Tadali, Kamatghar Bhiwandi, Dist. Thane, Maharashtra; to ALL THAT PARTS AND PARCELS of F.S.I./T.D.R Credit admeasuring about 3711.00 Sq. Mtrs being part of the TDR area 5207.28 Sq. Mtrs, out of the said D.R.C as per certificate No 228, O/W No. T.P./DRC/1499, dated 24/05/2022 as per DRC issued by B.N.C.M.C. in lieu of land bearing survey No.60/2 situate, lying and being at Village Kamatghar, Taluka Bhiwandi, Dist. Thane; All persons having any claim, right, title or interest in the said above mentioned properties by way of sale, mortagage, charge, lien, gift, use, trust oossession, inheritance or whatsoever are hereby requested to make the same known in writing with supportive proofs of documents to the undersianed at their office at 205. Second Floor, Konark Arcade, Next to BNCM Corporation Building, Opp. Tahsildar Office, Kap Kaneri Bhiwandi, Dist. Thane as well as Bhiwandi Nizampur City Municipal Corporation, Town Planning Department, Bhiwandi; within 7 days from the date hereof , otherwise the investigation shall be completed without any reference to such claim and claim, right, title or interest if any shall be considered as waived.



DSB State Bank of India

Pen Branch (00556) Lal Bahadur Shashtri Marg, Taluka Pen, Dist. Raigad, Maharashtra - 402 107. Phone: 02143253619/02140252083 Fmail:sbi 00556@sbi co in

POSSESSION NOTICE [Under Rule 8 (1)](For immovable property)

The undersigned being the Authorised Officer for State Bank of India, the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (No. 54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued Demand Notice calling upon the following borrowers to repay the amount mentioned in the notice with further interest, incidental expenses and cost within 60 days from the date of receipt of the said notice.
The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the

borrowers and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with Rule 9 of the said rules on 13.07.2022 The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of State Bank of India for the amount given below and interest and

Description of Immovable Property						
Name of the Borrowers/ Guarantors	Balance Outstanding (Rs)+int & cost	Description of Mortgaged Property	Date of Demand Notice	Date of Symbolic Possession		
Mr. Mahesh Bhai Patil & Mrs. Swati Mahesh Patil	Rs. 2879342.00 + applicable interest & charges (Rs. Twenty eight lakh seventy nine thousand three hundred forty two only)	FlatNo.11, Maheshwari Apartment, Survey No.1104/01, Ziral Ali, Pen Dist Raigad. Maharashtra,402107		13.07.2022		

Authorised Officer

State Bank of India

APPENDIX IV [See rule 8 (1)] POSSESSION NOTICE

Date: 13.07.2022

The Authorized Officer of INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED ("IHFL") under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcemen of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 25.09.2021 calling upon the Borrowers ANIL TEJABHADUR SINGH PROPRIETOR AUTO SPOT MOTOR WORKS AND NEETU ANIL SINGH to repay the amount mentioned in the Notice being Rs.71.64.855.12 (Rupees Seventy-One Lakhs Sixty-Four Thousand Eight Hundred Fifty Five and Paise Twelve only) as on 16.09.2021 against Loan Account No. HLAPTHN00439581 and interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice Further the IHFL has assigned all its rights, title and interest of the above loar account in favor of Edelweiss Asset Reconstruction Company Limited as Trustee of EARC Trust - SC 439 by way of an Assignment Agreement dated 30.09.2021

(for immovable property)

The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 14.07.2022.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Edelweiss Asset Reconstruction Company Limited for an amount Rs.71,64,855.12 (Rupees Seventy-One Lakhs Sixty-Four Thousand Eight Hundred Fifty Five and Paise Twelve only) as on 16.09.2021 and interest

The Borrower's attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of

the Act in respect of time available, to redeem the secured assets **DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY**

FLAT NO. 4 (G3 & G4) ADMEASURING CARPET AREA OF 430.12 SQ FT ON THE GROUND FLOOR IN BUILDING NUMBER 2. F WING OF THE BUILDING KNOWN AS "N.G SUNCITY" SITUATED IN THAKUR VILLAGE, KANDIVALI EAST, MUMBAI-4000101, MAHARASTHRA TOGETHER WITH CAR PARKING

Sd/ **Authorised Officer** Date: 14.07.2022 Edelweiss Asset Reconstruction Company Limited Place: MUMBAI Trustee of EARC Trust - SC 439



Zonal Stressed Asset Recovery Branch: Meher Chamber, Ground floor, Dr. Sunderlal Behl Marg, Ballard Estate Mumbai-400001. Phone: 022-43683807, 43683814 Email: armb

Sale notice for sale of Immovable and Moveable propertie APPENDIX IV-A and II-A [Provision to Rule 8(6) and 6(2)] -Auction sale notice for sale of Immovable assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to rule 8(6) an

(2) of the security interest (Enforcement) Rules, 2002 Clotice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described Immovable Mortgaged/ Charged to the Secured Creditors, possession of thick has been taken by the Authorised Officer of Bank of Baroda, Secured Creditors, will be sold on "As is what is" and Whatever there is" and "Without recourse basis" for recovery of dues courred creditors below mentioned account/s. The details of Borrower/s / Guarantor/s/ Secured Asset/s / Dues / Reserve Price/ e-Auction date and time, EMD and Bid Increase Amount are

Sr. No.	Name & Address of Borrower/ Directors & Guarantors	Description of the immovable property with known encumbrances, if any	Total Dues		(1) Reserve Price & (2) EMD Amount of the Property (3) Bid Increase Amount	Status of possession (Constructive / Physical)	Inspection Date & Time of the Property
1	Gut No 284/4 P, Wada Bhiwandi road, At & Posi kudus, Tal Wada, Dist Thane-421312.	Complex Dronagiri Node uran Navi Mumbai,DistRaigad	Total Dues-Rs. 5,23,51,343/-Plus interest and cost from 01.07.2016. less recovery	08.08.2022 1400 Hrs to 1800Hrs	1) Rs 31.50 lakh 2) Rs 3.15 lakh 3) Rs 0.50 lakh	Physical Possession	28.07.2022 11.00 am to 1.00 pm.
	Kharigaon, Thane West. Mr. Deepak K Thakre 302/A3 Chavandai Residency, Opp Raj Park.	ii) Gut no.284 Hissa 4 Village Kudus near Coca Cola company Taluka Wada Dist Palghar	upto date.	08.08.2022 1400 Hrs to 1800Hrs	1) Rs 204.50 lakh 2) Rs 20.45 lakh 3) Rs 1.00 lakh	Physical Possession	28.07.2022 11.00 am to 1.00 pm.
		iii) Gut no 228 and Building and Structure standing thereon, Village Budhavali Near Kudus Bus stand Devghar Road Kudus taluka Wada Dist Palghar 421312 Encumbrance known to bank: Nil		08.08.2022 1400 Hrs to 1800Hrs	1) Rs 37.50 lakh 2) Rs 3.75 lakh 3) Rs 0.50 lakh	Physical Possession	28.07.2022 11.00 am to 1.00 pm.

or detailed terms and conditions of sale, please refer to the link provided inhttps://www.bankofbaroda.in/e-auction.htm and https://ibapi.in.MSTC Helpdesk No. 033 – 23400020, 033 - 23400021, 033 – 23400022, 033 – 35013220, 033 – 35013221 and 033 – 35013222. Also Prospective bidders may also contact the authorized officer on Tel No.022-43683819 Mobili lo. 9152941101

Sd/-Authorised Officer

APPENDIX IV [See rule 8 (1)] POSSESSION NOTICE

Whereas.

(for immovable property)

2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 13.12.2021 calling upon the Borrower(s) DHARMESH ARVIND SONI AND KUSUMBEN ARVINDBHAI SONI to repay the amount mentioned in the Notice being Rs. 40,51,712.20 (Rupees Forty Lakhs Fifty One Thousand Seven Hundred Twelve and Paise Twenty Only) against Loan Account No. HHLDUB00428878 as on 13.12.2021 and interest thereon within 60 days from the

possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 14.07.2022

deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED for an amount of Rs.40,51,712.20 (Rupees Forty Lakhs Fifty One Thousand Seven Hundred

The Borrowers' attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of

FLAT BEARING NO.704 HAVING CARPET AREA 599 SQUARE FEET ON 7TH FLOOR IN WING-C OF PROJECT NAMED 'PENINSULA PARK' SITUATED BEHIND POONAM ANNEX, OPP. D-MART, Y K NAGAR, BOLINJ, VIRAR WEST.

Date: 14.07.2022

V/S GEEKAY EXIM (INDIA) LTD. AND ORS. ...CERTIFICATE DEBTORS. CD No. 1. M/s. Geekay Exim (India) Ltd. Rahimtoola House No.7, Homj

CD No. 2. Gopal Krishna Rathi, 181-B, Kachwala House, Veer Savarka Marg, Dadar, Mumbai-400028.

CD No. 4. Lodestar Slotted Angles Ltd., Killick House, Killick Estate, Baj Pasalkar Marg, Chandivali, Mumbai-400072.

Whereas Hon'ble Presiding Officer, Debts Recovery Tribunal No. II Mumbai has drawn up the Recovery Certificate in Original Application No. 1144 of 1999 for recovery of Rs. 10,08,32,893.54 (Rupees Ten crores eight lacs thirty two thousand eight hundred ninety three and paise fifty four only) with interest and costs from the Certificate Debtors and a sum of Rs. 33,16,18,914.32

the Schedule below in satisfaction of the said certificate.

And whereas a sum of Rs. 33,16,18,914.32 (Rupees Thirty Three cror Sixteen lacs eighteen thousand Nine Hundred Fourteen and paise Thirty

property shall be sold on 26.08.2022 between 02:00 PM to 04:00 P.M. (with auto extension clause in case of bid in last 5 minutes before closing, if required) by e auction and bidding shall take place through "On line Electronic Bidding" through the website of M/s. C1 India Pvt Ltd., Plot No 301, Udyog Vihar, Phase 2, gulf Petrochem Building, building no.301 Gurgaon Haryana, PIN: 122015.Help Line No. +91-124-4302020/21/22/23/24. Contact Person: (i) Mr Hareesh Gowda Mobile: +91 9594597555 Email - hareesh.gowda@c1india.com and (ii) Mr Jay Singh, Mobile +91 7738866326, Email :- jay.singh@c1india.com

The sale will be of the property of the **defendant no. 4** above named as mentioned in the schedule below and the liabilities and claims attaching to the said property, so far as they have been ascertained, are those specified i

The property will be put up for the sale in the lot specified in the schedule. If the amount to be realized is satisfied by the sale of a portion of the property, the sale shall be immediately stopped with respect to the remainder. The sale also be stopped if, before any lot is knocked down, the arrears mentioned in the saic certificate, interest costs (including cost of the sale) are tendered to the office conducting the sale or proof is given to his satisfaction that the amount of such

No officer or other person, having any duty to perform in connection with sale either directly or indirectly bid for, acquire or attempt to acquire any interest in the property sold. The sale shall be subject to the conditions prescribed in Second Schedule of the Income Tax Act, 1961 and the rules made there under and to the further following conditions.

The particulars specified in the annexed schedule have been stated to the besi of the information of the undersigned, but the undersigned shall not be answerable for any error, mis-statement or omission in this proclamation.

S	r.	Description of the	Date of the	Reserve	EMD	Incremental
	o.	Property.	Inspection	Price	Amount	Bid
		Immovable property i.e. land admeasuring 5635 sq. equivalent to 4961 Sq. mtrs. Bearing survey no. 36, Hissa No. 52 and CTS No. 689 at Village Marol, Mumbai	11.00 a.m. to	44,64,90,000/-	4,46,49,000/-	50,00,000/-

1. The highest bidder shall be declared to be the purchaser of any lot. It shall be it the discretion of the undersigned to decline/acceptance of the highest bid whe the price offered appears so clearly inadequate as to make it inadvisable to do so 2. The public at large is hereby invited to bid in the said E-Auction. The onlin offers along with EMD Amount as per lots is payable by way of RTGS/NEFT in the Account No. 0602534600000057 with Doha Bank QPSC, Sakhar Bhavan Nariman Point, Mumbai Branch, Mumbai, IFSC Code No: DOHA0000001 o Recovery Officer DRT-L at Mumbai. The EMD amount can also be deposite by way of DD/Pay order in favour of Recovery Officer, DRT-I, Mumbai in R.P No 675 of 2016. Attested photocopy of TAN/PAN card and Address Proof shall be uploaded with the online offer. The last date for submission of online offer. along with EMD and the other information/ details is 24.08.2022 till 4.30 p.m The Physical inspection of the properties may be taken between 11.00 a.m. at 4.00 p.m. on date 22.08.2022 at the property site.

ailure, bid shall not be considered.

 The successful bidder shall have to deposit 25% of his final bid amount after adjustment of EMD by next bank working day i.e. by 4.30 P.M. in the said account as per detail mentioned in para 2and 3 above. 5. The purchaser shall deposit the balance **75% of final bid amount on or**

before 15th day from the date of sale of the property. If the 15th day is Sunday or other Holiday, then on the first bank working day after the 15th day by prescribed mode as stated in para 4 above. In addition to the above the purchaser shall also deposit poundage fee with Recovery Officer-I, DRT-I@ 2% upto Rs.1,000/- and @ 1% of the excess of said amount of Rs.1,000/through DD in favour of Registrar, DRT-I, Mumbai.

defraying the expenses of the sale, may, if the undersigned thinks fit, be forfeited to the Government and the defaulting purchaser shall forfeit all claims to the property or the amount deposited. The property shall be resold, after the ssue of fresh proclamation of sale. Further the purchaser shall also be liable to make good of any shortfall or difference between his final bid amount and the

be made only in the account number mentioned by such bidder by the

WHAT IS BASIS"

unreasonable or postpone the auction at any time without assigning any reason.

Sr.	Description of the	Revenue	Details of any	Claims, if any, which
No.	property to be sold with	assessed	other	have been put
	the names of the	upon the	encumbrance	forward to the
	co-owners where the	property or	to which	property, and any
	property belongs to	any part	property is	Other known
	defaulter and any other	thereof	liable	particulars bearing on
	person as co-owners.			its nature & value.
1	Immovable property ie.			
Ι'	land admeasuring 5635			Not available
	sq. yards equivalent to	Not available	Not Known	
	4961 sq mtrs. Bearing			
l	survey no. 36, Hissa No.			
	52 and CTS no. 689 at			
1	Village Marol, Mumbai.			

Place: Mumbai AJEET TRIPATHI Date: July 19, 2022 Recovery Officer DRT-I, Mumba

The undersigned being the Authorized Officer of INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED (CIN:L65922DL2005PLC136029) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act.

The Borrower(s) having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower(s) and the public in general that the undersigned has taken symbolic The Borrower(s) in particular and the public in general is hereby cautioned not to

Twelve and Paise Twenty Only) as on 13.12.2021 and interest thereon

the Act in respect of time available, to redeem the Secured Assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

THANE-401203, MAHARASHTRA,

Authorised Officer INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED

EXH: 446 REGD. AD/DASTI/AFFIXATION /BEAT OF DRUMS/PUBLICATION/
NOTICE OF DRT SALE PROCLAMATION
OFFICE OF THE RECOVERY OFFICER I, DEBTS RECOVERY
TRIBUNAL - I, MUMBAI 2nd FLOOR, TELEPHONE BAHAVAN,
STRAND ROAD, COLABA MARKET, COLABA, MUMBAI - 400005.

R.P. NO. 675 OF 2016.

PROCLAMATION OF SALE UNDER THE RULES 38.52(2) OF SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT 1961 READ WITH RECOVERY OF THE DEBTS DUE TO THE BANK AND FINANCIAL INSTITUTIONS

ACT 1993. DOHA BANK QPSCCERTIFICATE HOLDERS.

Street, Mumbai-400001

CD No. 3. G.K.A.K. Rathi HUF a joint family of G.K. Rathi, 181-B, Kachwa House, Veer Savarkar Marg, Dadar, Mumbai-400028

Rupees Thirty Three crore Sixteen lacs eighteen thousand Nine Hundred

ourteen and paise Thirty Two only) is recoverable together with further nterest and charges as per the Recovery Certificate / Decree. And whereas the undersigned has ordered the sale of property mentioned i

Two only) inclusive of cost and interest thereon. Notice is hereby given that in absence of any order of postpo

For further details contact: Shri. S. Ravindran Head Commercial and Corporate Banking, Mob: +91 9920413388.

ertificate, interest and costs have been paid to the undersigned.

Sr.	Description of the	Date of the	Reserve	EMD	Incremental
No.	Property.	Inspection	Price	Amount	Bid
1	Immovable property i.e.				
	land admeasuring 5635	22/08/2022	44,64,90,000/-	4,46,49,000/-	50,00,000/-
	sq. equivalent to 4961 Sq.	11.00 a.m.			
	mtrs. Bearing survey no.	to			
	36, Hissa No. 52 and CTS	4.00 p.m.			
	No. 689 at Village Marol,				
	Mumbai				

3. The copy of PAN card, Address proof and identity proof, E-mail ID, Mobile No and declaration if they are bidding on their own behalf or on behalf of thei principals. In the latter case, they shall be required to deposit their authority and n default their bids shall be rejected. In case of the company copy of resolution passed by the board members of the company or any other documer confirming representation /attorney of the company and the receipt/counter file of such deposit should reach to the said service provider or CH Bank by e-mai or otherwise by the said date and hard copy shall be submitted before the Recovery Officer-1, DRT-1, Mumbai on **24.08.2022** up to **4.30 p.m.** In case o

n case of default of payment within the prescribed period, the deposit, after price for which it is subsequently sold. The refund of EMD to the unsuccessful bidders at the close of auction shal

The property is being sold on "AS IS WHERE IS BASIS" AND "AS IS

The undersigned reserves the right to accept or reject any or bids if found

				0.0, 0,
No.	property to be sold with	assessed	other	have been put
	the names of the	upon the	encumbrance	forward to the
	co-owners where the	property or	to which	property, and any
	property belongs to	any part	property is	Other known
	defaulter and any other	thereof	liable	particulars bearing on
	person as co-owners.			its nature & value.
4	Immovable property ie.			
'	land admeasuring 5635			Not available
	sq. yards equivalent to	Not available	Not Known	
	4961 sq mtrs. Bearing			
	survey no. 36, Hissa No.			
	52 and CTS no. 689 at			
	Village Marol, Mumbai.			

Given under my hand and seal on this 7th day of July, 2022 SEAL

[See Regulation-15 (1)(a)] / 16(3)

٧S SIRISH LAXMIDAS SANGHAVI

DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3)

1st Floor, MTNL Telephone Exchange Building, Sector-30 A

Vashi, Navi Mumbai- 400703

Case No.: OA/892/2021

Summons under sub-section (4) of section 19 of the Act, read with sub-rule (2A) of

IDBI BANK

rule 5 of the Debt Recovery Tribunal (Procedure) Rules, 1993.

2) Renu Laxmidas Sanghavi

(1) Sirish Laxmidas Sanghavi D/W/S/O-D204 Rna Regency Park MG Road Kandiyali West, Mumbai Maharashtra Also at. Flat No 1302, 13th Floor Aspire Building Mg Road Kandivali West, Mumbai

Also at. Flat No 1302, 13th Floor Aspire Building MG Road, Kandivali West, Mumbai

SUMMONS WHEREAS, OA/892/2021 was listed before Hon'ble Presiding Officer/Registrar or 03/08/2021.

D204 RNA Regency Park MG Road Kandivali West, Mumbai Maharashtra - 400067

WHEREAS this Hon'ble Tribunal is pleased to issue summons/ notice on the said Application under section 19(4) of the Act, (OA) filed against you for recovery of debts of Rs. 10985599/- (application along with copies of documents etc. annexed).

In accordance with sub-section (4) of section 19 of the Act, you, the defendants are directed as under:-(i) to show cause within thirty days of the service of summons as to why relief prayed for

should not be granted; (ii) to disclose particulars of properties or assets other than properties and asset

specified by the applicant under serial number 3A of the original application; (iii) you are restrained from dealing with or disposing of secured assets or such othe assets and properties disclosed under serial number 3A of the original application

pending hearing and disposal of the application for attachment of properties; v) you shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinary course of his business any of the assets over which security interest is created and/ or other assets and properties specified or disclosed under serial number 3A of the original application without the prior approval of the Tribunal;

v) you shall be liable to account for the sale proceeds realised by sale of secured assets or other assets and properties in the ordinary course of business and deposit such sale proceeds in the account maintained with the bank or financial institutions holding security interest over such assets.

ou are also directed to file the written statement with a copy thereof furnished to the applicant and to appear before Registrar on 08/09/2022 at 10:30 A.M. failing which the applications shall be heard and decided in your absence.

Given under my hand and the seal of this Tribunal on this date: 29/06/2022.



Signature of the Officer Authorised

to issue summons.

BAJAJ Inspiring Trust **CIN:** L31500MH1938PLC009887 Registered Office: 45/47, Veer Nariman Road, Mumbai - 400 001

Tel.: 022-6149 7000 Email: legal@bajajelectricals.com Website: www.bajajelectricals.com

NOTICE REGARDING THE 83rd ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING ("VC")/ OTHER AUDIO-VISUAL MEANS ("OAVM")

Notice is hereby given that the 83rd Annual General Meeting ("83rd AGM" / "AGM") of Bajaj Electricals Limited (the "Company") is scheduled to be held on Friday, August 12, 2022, at 03:00 p.m. (IST) through VC/OAVM to transact the businesses as set out in the AGM Notice dated May 17, 2022. The venue of the AGM will be deemed to be the Registered Office of the Company i.e. 45/47, Veer Nationan Road Mumbai 400.001 Nariman Road, Mumbai 400 001. In compliance with the General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021, 21/2021 and 02/2022 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, December 14, 2021, and May 5, 2022, respectively, issued by the Ministry of Corporate Affairs and Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/ The Ministry of Corporate Arians and Circular Nos. Seb/Indo/Cr/D/CMD/10/CR/P/ 2020/79, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 and SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2022/62 dated May 12, 2020, January 15, 2021, and May 13, 2022, respectively, issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI") (collectively referred to as "Relevant Circulars"), the Company has published a

Notice in the newspapers viz. Free Press Journal (English) and Navshakti (Marathi), on July 8, 2022, inter alia providing details w.r.t. registration of e-mail addresses by the Members of the Company. Pursuant to the provisions of the Relevant Circulars, the Company has sent the Notice of the $83^{\circ\prime}$ AGM and the Annual Report for the Financial Year 2021-22 to all the Members whose email addresses are registered either with the Company or

the respective Depository Participants ("DP") of the Members. Please note that these documents are also being displayed and made available on the website of the Company: www.bajajelectricals.com, on the website of Link Intime India Private Limited ("Link Intime"/"Registrar and Transfer Agent"): https://instavote.linkintime.co.in as well as on the websites of the National Stock Exchange of India Limited: https://www.nseindia.com/ and BSE Limited: https://www.bseindia.com/, where the equity shares of the Company are listed.

Details w.r.t. Book Closure and Record Date

The Board at its Meeting held on May 17, 2022, has recommended a final dividend at the rate of Rs.3.00 per share (150%) of face value of Rs. 2/- each on equity shares of the Company for the financial year ended March 31, 2022, subject to the approval of the shareholders at the ensuing AGM of the Company.

In this regard, the register of members and share transfer books will remain closed from Saturday, July 30, 2022 to Friday, August 12, 2022 (both days inclusive) for the purpose of the ensuing AGM and payment of dividend to be declared thereat. The dividend on equity shares, if declared at the AGM, will be credited/dispatched

 To all those shareholders holding shares in physical form, as per the details provided by share transfer agent of the Company as of or before the closing hours on Friday, July 29, 2022; and To all those beneficial owners holding shares in electronic form, as per the

beneficial ownership data made available to the Company by National Securities Depository Limited and the Central Depository Services (India) Limited as of the close of business hours on Friday, July 29, 2022. Further, pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 ("Act") and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, all the Members holding shares in physical or dematerialised form, as on the cut-off date i.e. August 5, 2022, shall only be entitled to cast their votes. The Company has provided the facility to vote electronically using the remote e-voting ("Remote e-Voting") platform of Link Intime. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system ("e-Voting") during the AGM through the InstaMeet facility. Detailed procedure for Remote e-Voting / e-Voting is provided in

the Notice of the 83rd AGM.

the said date and time mentioned herein.

In this regard, the Members are hereby further informed that:

(a) The Company has completed sending of the Notice of the 83rd AGM and the Annual Report for the Financial Year 2021-22 to the Members of the Company. (b) Remote e-Voting shall commence on August 8, 2022 (9:00 A.M. IST) and end on August 11, 2022 (5:00 P.M. IST) and thereafter the Remote e-Voting module shall be disabled. The Remote e-Voting shall not be allowed beyond

c) Persons who have acquired shares and become Members of the Company after the sending of the Notice and who are eligible Members as on the cut-off date i.e. August 5, 2022, may obtain the login ID and password from Link Intime by sending an email at enotices@linkintime.co.in. d) The manner of casting votes through Remote e-Voting or the facility of e-Voting

at the AGM by Members holding shares in dematerialized mode or physical mode is provided in the AGM Notice. (e) Members, who will be present at the AGM through InstaMeet facility and have

ont casted their vote on the Resolutions through Remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-Voting facility available at the AGM. To avail the facility of e-Voting at the AGM, the Members are requested to follow the instructions given in the Notice in this regard. (f) A Member may participate in the AGM even after exercising his/her/its right to vote through Remote e-Voting but shall not be allowed to vote again at the AGM.

(g) Also, once the vote on a resolution is cast by the Member, the same cannot be changed subsequently.

(h) Members participating through VC/OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Act.) As per the provisions of Relevant Circulars the facility to appoint proxies will not be available.

(j) Members holding shares in physical form and have not registered their email addresses with the Company can get their email addresses registered by clicking on the link: https://linkintime.co.in/emailreg/email register.html on the website www.linkintime.co.in at the Investor Services tab by choosing the e-mail registration heading and update their details such as Name, Folio number, Certificate number, PAN, mobile number and email id by uploading scanned copy of share certificate (front and back) in pdf or jpeg format

(k) Members holding shares in demat form are requested to update their email addresses with their respective DPs.

(I) In case shareholders/ members have any queries regarding e-Voting, they may refer the Frequently Asked Questions ('FAQs') and InstaVote e-Voting manual available at https://instavote.linkintime.co.in, under Help section or send an email to enotices@linkintime.co.in or contact on: - Tel: 022-4918 6000 Mr. Raiiv Ranjan Mr. Ajay Nagle

Vikhroli West, Mumbai - 400 083 Tel No: (022) 4918 6000; Fax: (022) 4918 6060 E-mail: enotices@linkintime.co.in,

Link Intime India Private Limited

C 101, 247 Park, L B S Marg,

rajiv.ranjan@linkintime.co.in

Assistant Vice President

Head of Department-Legal (and Company Secretary) Bajaj Electricals Limited 45/47, Veer Nariman Road, Mumbai - 400 001 Tel.No.: 022 6149 7000 E-mail: legal@bajajelectricals.com

For Bajaj Electricals Limited

Ajay Nagle

Head of Department-Legal (and Company Secretary)

कर्जदार/जामीनदार यांचे नाव | मागणी सूचनेची तारीख आणि रक्कम | तारण मत्तेचे वर्णन (स्थावर मिळकत) श्री. विजय मुसाफिर विश्वकर्मा, तै. साधना रामगोपाल विश्वकर्मा **ह. २२,५६,४६३.००/**– (रुपये बाबीस फ्लॅट क्र. ५०४, क्षेत्र मोजमापित ३४.९३ ची.मी. चटई क्षेत्र, (प्रॉस्पेक्ट क्र. ७९३६६५) लाख छपत्र हजार चारशे बेसण्ट फक्क) ए बिंग, ५वा मजला, आदि आरंभ, अंबरनाथ, ठाणे, ४२१५०४, महराष्ट्र, सारता स बरीलप्रमाणे आयआवण्डपल प्रचापमाल ला प्रदान करण्यात सदर कर्वदागीने कसूर केता, आयआवण्डपण्डपण्डपल सर्वस्वी कर्वदागंत्री जोडीम, छ माणि परिणामांवर सदर अधिनिवमाच्या कलम १३(४) वरील तारण मतांच्या विरोधात कार्यवाही करूल, पुढील तपशिलाकरिता कृषया शाखा कार्यालया

व्यधिकृत अधिकाऱ्यांकडे संपर्क साधावा :- आयआयएफएल हाऊस, इंडिया इन्फोलाईन हाऊसिंग फायनान्स लि., आयआयएफएल हाऊस, स इन्फोटेक पार्क रोड क्र. १६४, प्लॉट क्र. बी-२३, ठाणे इंडस्ट्रियल एरिया, वागळे इस्टेट, ठाणे-४००६०४. कॉर्पोरेट कार्यालय: आयआयएफा सही/- प्राधिकृत अधिकारी, आयआयएफएल होम फायनान्स लि. करिता

OSBI State Bank of India

लाल बहादूर शास्त्री मार्ग, तालुका पेण, जिल्हा रायगड,

महाराष्ट ४०२१०७. फोन क्र.: ०२१४३२५३६१९/०२१४०२५२०८३. ईमेल: sbi.00556@sbi.co.ir

कञ्जा सूचना (८ (१) नियमान्वये) (स्थावर मिळकती करिता)

न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी स्टेट बँक आफॅ इंडियाच्या प्राधिकृत अधिकारी या नात्याने याद्वारे सूचना देण्यात येते की, सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून खालील कर्जदारांना उल्लेखित रकमेसह पुढील व्याज, अनुषंगिक खर्च आणि प्रभार या रकमेची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यांत कर्जदार असमर्थे ठरल्याने याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचन देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना सदर ॲक्टेच्या कलम १३(४) सहवाचता सदर ॲक्टच्या नियम ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून <mark>१३.०७.२०२</mark>३ गेजी घेतला.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामन्य जनतेला यादारे इशारा देण्यात येतो की. मिळकतीशी व्यवहार करू नये आणि मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार स्टेट बँक ऑफ इंडिया यांस खाली दिलेली रक्कम आणि त्यावरील व्याज आणि अन्य खर्च या रकमेसाठी भाराअधीन राहील.

स्थावर ामळकताच वणन							
कर्जदार/	थकबाकी रक्कम	गहाण मिळकतीचे	मागणी सूचना	सांकेतिक			
हमीदारांचे नाव	(रु.) + व्याज	वर्णन	तारीख	कब्जाची			
	आणि परिव्यय			तारीख			
श्री. महेश भाई	रु. २८७९३४२.००	फ्लॅट क्र.११, महेश्वरी	०५.०५.२०२२	१३.०७.२०२२			
पाटील व सौ.	+ लागू व्याज आणि	अपार्टमेंट, सर्वे क्र.					
स्वाती महेश	परिव्यय (रु.	११०४/०१, झिरल					
पाटील	अञ्चावीस लाख	आळी, पेण, जिल्हा					
H	प्रक्रोणापेंशी रजार	गगगर परागण					

मात्र) दिनांक : १३.०७.२०२२ प्राधिकृत अधिकारी स्टेट बँक ऑफ दंदिय

४०२१०७

Bajaj Electricals Ltd. BAJAJ Inspiring Trust

तीनशे बेचाळीस

CIN: L31500MH1938PLC009887 **नोंदणीकृत कार्यालयः** ४५/४७, वीर नरिमन मार्ग, मुंबई – ४०० ००९ टेली न : ०२२-६१४९ ७००० ई-मेलः legal@bajajelectricals.com; वेबसाइट : www.bajajelectricals.com

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (''व्हिसी'')/अन्य दुक-श्राव्य माध्यमे (''ओएव्हिएम'') याद्वारे आयोजित ८३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेविषयी सूचना

ह्याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेडची (''कंपनी'') ८३वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''८३वी एजीएम''/''एजीएम'') शुक्रवार, दिनाक १२ ऑगस्ट, २०२२ रोजी दुपारी **०३.०० वाजता (भारतीय वेळेनुसार)** व्हिसी/ओएव्हिएम द्वारे दिनाक १७ मे, २०२२ रोजीच्या ऍजीएम सूचनेमध्ये नमूद केलेले कामकाज पार पांडण्यासाठी आयोजित केली आहे. एजीएमचे स्थळ कपनीचे . नोंदणीकृत कार्यालय म्हणजेच ४५/४७, वीर नरिमन मार्ग, मुंबई ४०० ००१ असल्याचे मानण्यात येईल.

कॉर्पोरेट व्यवहार मत्रालयाद्वारे जारी करण्यात आलेली साधारण परिपत्रके क्र. १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२०, ०२/२०२१, २१/२०२१ आणि ०२/२०२२ अनुक्रमे दिनांकित ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२०, १३ जानेवारी, २०२१, १४ डिसेंबर, २०२१, आणि ५ मे, २०२२ आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ("से**बी"**) द्वारे जारी करण्यात आलेली परिपत्रके क्र संबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९, संबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१ सीआयआर/पी/२०२१/११ आणि संबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ अनुक्रमे दिनांकित १२ में, २०२०, १५ जानेवारी, २०२१ आणि १३ में, २०२२ (यापुढे सामुदायिकरित्या ''**संबंधित परिपत्रके''** म्हणून संबोधित) यांची पूर्तता करत कंपनीने दिनाक ८ जुलै, २०२२ रोजी वृत्तपत्रामध्ये उदा. फ्री प्रेस जर्नल (इंग्रजी) व नवशक्ती (मराठी) मध्ये एक सचना प्रकाशित केली आहे ज्यामध्ये इतर बाबींबरोबरच कंपनीच्या सभासदाद्वारे इमेल पत्ते नोंदविण्यासंबंधीचे तपशील नमूद केलेले आहेत. संबंधित परिपत्रकातील तरतुर्दीच्या अनुरोधाने, ज्यांचे इमेल पत्ते कंपनी किंवा सभासदांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (''**डीपी'')** कडे नोंदिबलेले आहेत अशा सर्व सभासदांना ८३ व्या एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२१–२२ चा वार्षिक अहवाल पाठवला आहे.

कृपया ह्याची नोंद घ्यावी की हा दस्तऐवज कंपनीच्याः www.bajajelectricals.com ह्या वेबसाईटवर, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (''**लिंक इनटाईम**'' /''र**जिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजट**'') https://instavote.linkintime.co.in ह्या वेबसाईटवर तसेच कंपनीचे समभाग जिथे सूचीबद्ध आहेत अश नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्याः https://www.nseindia.com/ ह्या वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच्याः https://www.bseindia.com/, ह्या वेबसाईटवर देखील प्रदर्शित तसेच उपलब्ध करुन देण्यात आले आहेत

पुस्तके बंद करणे व अभिलेख (रेकॉर्ड) तारीख याविषयीचे तपशील

मंडळाने आपल्या १७ मे, २०२२ रोजी पार पडलेल्या सभेत ३१ मार्च, २०२२ रोजी समाप्त आर्थिक वर्षाकरिता कपनीच्या रु. २/ – दर्शनी मूल्याच्या प्रत्येक समभागावर रु. ३.०० प्रति समभाग दराने (१५०%) अतिम लाभाशाची शिफारस केली आहे. जो कंपनीच्या आगामी एजीएममध्ये भागधारकांच्या मंजुरीअधीन आहे. यासंबंधात, आगामी एजीएम व त्यामध्ये घोषित होणारा लाभाश प्रदान करण्याच्या प्रयोजनासाठी सभासद नोंदवही आणि समभाग हस्तातरण पुस्तके शनिवार, ३० जुलै, २०२२ ते शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) बद राहतील.

एजीएममध्ये घोषित झाल्यास, समभागावरील लाभांश खालीलप्रमाणे जमा करण्यात / पाठविण्यात येईल:

- 9) कंपनीच्या शेअर ट्रान्स्फर एजंटने उपलब्ध करून दिलेल्या शुक्रवार, २९ जुलै, २०२२ या दिवशी कामकाज बंद होण्याच्या वेळेस किंवा त्यापूर्वीच्या तपशिलानुसार, भौतिक स्वरुपात भागधारणा करणाऱ्या त्या सर्व भागधारकांना; आणि
- ਜ਼ਕ ਚਿਕਾਰਿਟੀ ਜ ਵਿਧਾਇਟੀ (कपनीला सादर केलेल्या शुक्रवार, २९ जुलै, २०२२ या दिवशी कार्यालयीन कामकाज बंद होण्याच्य वेळेस लाभार्थी मालकी माहितीनुसार, इलेक्ट्रॉनिक स्वरुपात भागधारणा करणाऱ्या त्या सर्व लाभार्थी मालकाना

त्तसेच, कपनी अधिनियम, २०१३ ('**'अधिनियम'**') चे कलम १०८ आणि कपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ चा नियम २० आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सूत्रीकरण आबंधने आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियमने, २०१५ चे नियमन ४४, सुधारित केल्याप्रमाणे, यांमधील तरतुर्दीच्या अनुरोधाने कट-ऑफ तारखेला म्हणजेच दिनाक ५ ऑगस्ट, २०२२ रोजी भौतिक किंवा डिमटेरियलाइज्ड स्वरुपात समभाग धारण करणारे सभासदच मतदानास पात्र असतील. कंपनीने लिंक इनटाईमच्या दरस्थ ई-मतदान ('**'दूरस्थ ई-मतदान'**') प्लॅटफॉर्मचा वापर करून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मत देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेंच, कंपनी एजीएममध्ये इस्टामिट सुविधेद्वारे ई-मतदान यत्रणे (''ई-मतुदान'') द्वारे मतुदानाची सोय उपलब्ध करून देत् आहे. दूरस्थ ई-मतदान / ई-मतदानाची विस्तृत प्रक्रिया ८ ३ व्या एजीएमच्या सूचनेत नमूद करण्यात आली आहे.

ह्याबाबतीत, सभासदांना ह्याद्वारे पुढे सूचित करण्यात येते की: क) कंपनीने ८ ३ व्या एजीमची सूचना व वित्तीय वर्ष २०२१ – २२ चा वार्षिक अहवाल कंपनीच्या सभासदांना पाठवण्याचे काम पूर्ण केले आहे.

- ख) दूरस्थ ई-मतदान दिनांक ०८ऑगस्ट, २०२२ (भारतीय वेळेनुसार सकाळी ९ वाजता) सुर होईल आणि दिनाक ११ ऑगस्ट, २०२२ (भारतीय वेळेनुसार सायकाळी ५ वाजता) समाप्त होईल आणि त्यानंतर दरस्थ ई-मतदान मॉड्यल अकार्यक्षम ठरेल. येथे नमद केलेल्या तारीख व वेळेनतर दूरस्थ ई—मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
- सूचना पाठवल्यानंतर ज्या व्यक्तिंनी समभाग घेऊन कंपनीचे सभासदत्व प्राप्त केले आहे आणि कट-ऑफ तारखेला म्हणजेच दिनाक ०५ ऑगस्ट. २०२२ रोजी जे सभासद पात्र आहेत. असे सभासद enotices@linkintime.co.in वर ईमेल पाठवून लिंक इनटाईम कडून लॉग-इन आयडी व पासवर्ड मिळवू शकतील.
- घ) डिमटेरीयलाईज्ड स्वरूपात किंवा भौतिक स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सभासदांसाठी दरस्थ ई-मतदान करण्याची पद्धत किंवा एजीएममध्ये इ-मतदान करण्याची सुविधा एजीएम सूचनेमध्ये नमूद करण्यात आली आहे.
- च) जे सभासद इन्स्टामीट सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित असतील व त्यांनी दूरस्थ ई-मतदानाद्वारे ठरावांवर आपले मत दिलेले नसल्यास आणि अन्य कोणत्याही कारणाने तसे करण्यास प्रतिबंधित नसल्यास, ते एजीएममध्ये उपलब्ध असणाऱ्या ई-मतदान सूविधेद्वारे मत देण्यास पात्र असतील. एजीएमदरम्यान ई-मतदान सुविधेचा वापर करण्याबाबत नोटिसमध्ये ह्यासंबंधी दिलेल्या सूचना पाळण्याची सभासदाना विनती करण्यात येते.
- छ) दूरस्थ ई-्मतदानामार्फत त्याने/तीने मतदानाचा हक्क बजावल्यानंतर देखील सभासद एजीएममध्ये सहभागी होऊ शकतील. मात्र त्यांना पुन्हा एजीएमदरम्यान मतदान करण्याची परवानगी नसेल.
- झ) व्हिसी/ओएव्हिएम सुविधेमार्फत सहभागी होणाऱ्या सभासदाची अधिनियमाच्या कलम १०३ अतर्गत
- कोरमसाठी गणना केली जाईल ਟ) संबंधित परीपत्रकामधील तरतूदीच्या अनुरोधाने प्रतिनिधी (प्रॉक्झि) नेमण्याची सोय उपलब्ध नसेल
- भौतिक स्वरूपात समभागधारण करणारे भागधारक, ज्यानी आपले ई-मेल आयडी कंपनीकडे ਰ) नोंदवलेले नाहीत असेः <u>www.linkintime.co.in</u> ह्या वेबसाईटवर इन्व्हेस्टर सर्विसेस टॅबवरील https://linkintime.co.in/emailreg/email_register.html ह्या लिंकवर क्लिक करून ई-मेल रजिस्ट्रेशन हेडिंग निवडून आपला ई-मेल आयडी नोंदवू शकतील आणि शेअर्स सर्टिफिकेटची (पुढील व मागील बाजू) स्कॅन केलेली प्रत पीडीएफ किंवा जेपेग स्वरूपात (१ एमबी पर्यंत) अपलोड करूने त्यांचा तपशील उदा. नाव, फोलिओ क्र., सर्टिफिकेट क्र., पॅन, मोबाईल न. व ई-मेल आयडी अद्ययावत करू
- ਫ) **डिमॅट स्वरूपातील समभाग धारण करणाऱ्या सभासदाना** आपले ई-मेल पत्ते त्याच्या संबंधित
- जर भागधारकाना/ सभासदाना 🛭 ई-मतदानाविषयी काही शंका असतील, तर ते वारवार विचारले जाणा प्रश्न (''एफएक्यू'') किंवा <u>https://instavote.linkintime.co.in</u> या ठिकाणी मदत विभागात उपलब्ध असलेल्या इन्स्टाव्होट ई–मतदान माहिती पुस्तिकेचा संदर्भ पाहू शकतात किंवा enotices@linkintime.co.in येथे इमेल पाठवू शकतात किंवा ०२२–४९१८ ६००० या दूरध्वनी क्रमाकावर संपर्क साधू शकतात.

श्री अजय नागले

श्री राजीव रंजन

दिनाक : १९ जुलै, २०२२

लिंक इनटाईम इंडिया प्राइव्हेट लिमिटेड, सी १०१, २४७ पार्क, एल बी एस मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई – ४०० ०८३. दूरध्वनी क्र.: (०२२)-४९१८ ६०००; फॅक्स : (०२२) ४९१८ ६०६० इमेल: enotices@linkintime.co.in, rajiv.ranjan@linkintime.co.in

(आणि कंपनी सचिव) बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड ४५/४७, वीर नरिमन रोड, मुंबई – ४०० ००१ दुरध्वनी क्र.:०२२-६१४९ ७००० इमेल : <u>legal@bajajelectricals.com</u>

बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड करित

विभाग प्रमुख-कायदा (आणि कंपनी सचिव)

) बैंक ऑफ़ बड़ौदा Bank of Baroda

बॅलार्ड इस्टेट गाखा. ओरिएंट हाऊस. आदि मर्झबान पाथ. बॅलार्ड इस्टेट, मुंबई ४००००१. दुर: ०२२४२१२०७०१-७१०. ईमेल: balbom@b

कब्जा सूचना (स्थावर/जंगम मिळकतीकरीता)

न्याअर्थी. निम्नस्वाक्षरीकार **बँक ऑफ बडोदा** चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रेकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट, २००२ आणि कलम १३(२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून **दिनांक १५.०३.२०२२ रोजी एक मागणी सूचना** जारी करून सदर ऑक्टच्या कलम १३(२) अंतर्गत **कर्जदार श्री. लोकनाथ साला (कर्जदार) आणि श्री. मनोज साला** (सह-कर्जदार) यांना सूचनेत नमूद केलेली रक्कम रु. २०,०२,४७५.००/-(रुपये वीस लाख दोन हजार चारशे पंच्याहत्तर मात्र) दि. २७.०२.२०२२ रोजीस (२७.०२.२०२२ पर्यंत व्याज **समाविष्टीत) अधिन न लावलेले / न बजावलेले च्याजा** ची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यात कर्जदार आणि हमीदार असमर्थ ठरल्याने, यादारे कर्जदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील वर्णन मिळकतीचा कब्जा सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून दिनांक **१२ जुलै, २०२२** रोजी घेतला

विशेषत: कर्जदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इंशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीशी व्यवहार करू नये व मदर मिलकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा बँक ऑफ बडोटा च्या मचनेमधील नमुद रक्कम रु. २०,०२,४७५.००/-(रुपये वीस लाख दोन हजार चारशे पंच्याहत्तर मात्र) दि २७.०२.२०२२ रोजीस (२७.०२.२०२२ पर्यंत व्याज समाविष्टीत) अधिक त्यावरील व्याजाच्य अधीन राहील

तारण मत्तांच्या विमोचनकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुर्दींकडे कर्जदार यांचे लक्ष वेधन घेतले जात आहे.

स्थावर/जंगम मिळकतीचे वर्णन:

फ्लॅट क्र. ३०२, ३रा मजला, ऑर्किड स्केअर, ए-१६ विंग, जांभुळ वसात रोड, डेंटल कॉलेज जवळ, अंबरनाथ-बदलापुर रोड, चिखलोली, अंबरनाथ पश्चिम-४२१ ५०१. प्लॉट सिमाबद्ध: पूर्व: सी विंग, पश्चिम: हिल उत्तर: ए १५ विंग दक्षिण: ए १७ विंग. दिनांक: १२.०७.२०२२ सही/-प्राधिकृत अधिकारी (बँक ऑफ बडोदा) ठिकाण : मुंबई

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, श्री. बावासिंग सोहनसिंग माथरू हे, गाव कोलेकल्लयाण, तालुका अंधेरीच्या सी.टी.एस. क्र. ४९६६, ४९६६/९ ते २९ धारक जिमनवर बांधणकमित विदयानगरी मार्ग, कालिना, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई -४०००९८ नील शांतीनिकेतन कॉ-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि., च्या भांडवल/मिळकत मधील शेअर प्रमाणपत्र क्र. ३६ आणि १७३ अंतर्गत जारी विभिन्न क्र. १७१ ते १७५ आणि ७७६ ते ७८० धारक प्रत्येकी रू.५०/- चे १० शेअर्स आणि २रा मजला वर फलॅट क्र.१४, बी विंग, मोजमापित ५१० चौ. फू. चटई क्षेत्र चे मूळ मालक, जे त्यांनी विकासक मे श्याम आणि कं यांच्याकडून दिनांक १२/०८/१९६६ रोजीचा करार मार्फत सदर संपदीत केला होते. सदर **श्री**. बावासिंग सोहनसिंग माथरू यांचे त्यानंतर ०७/०९/२००० रोजी मुत्यूपत्र न बनवीता निधन झाले व त्यांचे मागे त्यांचे निधनाच्या वेळी त्यांना लागू असलेले हिंदू उत्तराधिकार अधिनियम, १९५६ ला अनुसारन त्यांचे वारसादार आणि प्रतिनिधी मागे सोडून गेले. मयत **श्री. बावासिंग सोहनसिंग माथरू** यांचे सर्व वारसादार आणि प्रतिनिधी यानंतर अनु क्र. बीडीआर-९-९७६९-२०२२ अंतर्गत हमीच्या उपनिबंधकाच्या कार्यालय रीतसर नोंदणीकृत आणि ५ जुलै,२०२२ रोजी किंवा आसपास निष्पादित सोडून दिल्याचे विल्लेखा मार्फत **श्री. लखबीर सिंग माथरू** यांचे बाजुने आणि कडे सदर फलॅट सोडून दिला, त्यागित केला, हस्तांतर आणि अभिहस्तांतर केले सदर **श्री. लखबीर सिंग माथरू** कोणत्याही प्रकारे बोजा पासून मुक्त स्पष्ट आणि विक्री योग्य नामाधिकार धारक सदर फलॅटच्या एकमेव आणि निरवाद मालक आहेँ आणि सर्व फायदा विशेषधिकारसह सदर शेअर आणि फलॅट बी-१४ विक्री, हस्तांतर, अभिहस्तांतर करण्यास इच्छूक आहे आणि तसेच आमच्या अशिलाच्या बाजूने आणि कडे सदर फलॅटच्या प्रत्येक्ष ताबा देण्यात इच्छूक आहे.

कोणाही व्यक्ती / मंडळ यांचा वरील निर्देशित सदर शेअर्स व फ्लॅट व/वा तिच्या कोणत्याही भागासंदर्भात वा हिश्श्यासंदर्भात कोणतेही करार वा दस्तावेजासंदर्भात कोणताही करार, दस्तावेज लिखित बाबी व/वा विक्री, गहाण, न्यास, धारणाधिकार, ताबा, भेट, उत्तराधिकार, विमोचन, भाडेकरार वा अन्य कोणत्याही स्वरूपात व/वा सदर मूळ हक्क करार व दस्तावेज धारण असल्यासंदर्भात कोणताही दावा वा हरकत असल्यास त्यांनी त्यासंदर्भात आम्हाला सदर सूचना जारी झाल्याच्या तारखेपासून १४ **दिवसांच्या** आत कागदोपत्री पराव्यासमवेत लिखित स्वरूपात सचित करावे अन्यथा अशा कोणाही व्यक्ती/मंडळ यांचा त्यांच्याद्वारे व/वा त्यांच्या वतीने कोणत्याही स्वरूपात कोणताही दावा वा मागणी हरकती वा अडथळा आदी असल्यास ते स्वीकारले जाणार नाहीत व आमचे अशील सदर शेअर्स व फ्लॅटचे संपादन व खरेदी करण्यास पात्र असतील व त्यानसार त्याचे सदर फलॅटच्या मळ टायटल डीडसह आणि त्यानसार विक्रीसाठी करायची अंमलबजावणी आणि नोंदणी करून हस्तांतरण फार्मचे प्रत्यक्ष ताबा घेतील

दिनांकित १९ जुलै, २०२२

डी-१०. पार्ले कॉलनी सहकार मार्ग, विलेपार्ले (पूर्व), मुंबई-४०००५७

प्रत्यक्ष कब्जा सूचना

OICICI Bank

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्र. २०१-बी, २रा मजला, रोड क्र. १, प्लॉट क्र. बी३, वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे, महाराष्ट्र-४००६०४.

निम्नस्वाक्षरीकार हे आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रवशन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदारांस सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सूचना

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सुचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदर रूल्सच्या नियम ८ अन्वये खालील नमृद तारखेस घेतला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय बँक

अ.	कर्जदाराचे नाव/	मिळकतीचे वर्णन/	मागणी सूचनेची तारीख/	शाखेचे
क्र.	कर्ज खाते क्रमांक	प्रत्यक्ष कब्जाची तारीख	मागणी सूचनेतील रक्कम (रू.)	नाव
۶.	मनिंदरकौर रचपाल सिंग संधु आणि			मुंबई
	रचपाल सिंग जगजित सिंग संधु/	एनक्लेव्ह, गाव किवले, प्लॉट क्र. ३६, ता. हवेली,		
	एलबीपीयुएन००००४२०३८६०.	स.क्र. ३६, पुणे ४१२१०१. (मोजमापित क्षेत्र ८०.५४	२९,३७,२०७.००/-	
		चौ. मीटर्स चटई क्षेत्र)/जुलै १४, २०२२.		

वरील नमुद कर्जदार/हमीदारांस यादारे ३० दिवसांत रकमेचा भरणा करण्यास सचना देण्यात येत आहे. अन्यथा गहाण मिळकती सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स. २००२ च्या नियम ८ आणि ९ च्या तरतृदीं अंतर्गत सदर सूचना प्रकाशनाच्या ३० दिवसांच्या समाप्तीनंतर विकण्यात येतील. प्राधिकत अधिकारी दिनांक : जुलै १९, २०२२ ठिकाण: पुणे आयसीआयसीआय बँक लिमिटेड

SHRIRAM City

श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेड

सीआयएन क्र. - एल६५१९१टीएन१९८६पीएलसी०१२८४० नोंद. कार्या.: १२३, अंगप्पा नैकन स्ट्रीट, चेन्नई-६००००१

प्रशा. कार्या.: नेको चेंबर्स, प्लॉट क्र. ४८, सेक्टर-११, सी. बी. डी. बेलापूर, नवी मुंबई-४००६१४

सोने कर्ज लिलाव सूचना

खालील नमूद कर्जदारांना श्रीराम सिटी युनियन फायनान्स लि. (एससीयुएफ) कडून त्यांनी घेतलेल्या सोने दागिन्यांच्या विरोधात कर्जाची (सुविधा) त्यांची थकबाकी चुकती करण्यासाठी सूचना जारी करण्यात आली होती. कर्जदारांनी सुविधेच्या अंतर्गत त्यांची थकबाकी चुकती करण्यास कसूर केल्यामुळे आम्ही २८/०७/२०२२ (लिलावाची तारीख) रोजी तारण सोने दागिन्यांचा लिलाव करणार आहोत. सदर लिलावातून जास्तीची रक्कम मिळाल्यास ती संबंधित कर्जदारांना परत करण्यात येईल आणि जर तेथे लिलावानंतर अनुषेश राहिल्यास योग्य कायदेशीर कार्यवाहीमार्फत कर्जदारांकडून वसुली करण्यात येईल. एससीयूएफला आगाऊ माहिती न देता लिलावातून खालील कोणतेही खाते काढून घेण्याचे प्राधिकार आहेत. पुढे एससीयएफने कोणताही अडथळा आल्यास कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय लिलावाची तारीख बदलण्याचा हक्क राखून ठेवला आहे.

कर्ज खाते क्र.	कर्जदाराचे नाव	कर्ज खाते क्र.	कर्जदाराचे नाव
व्हीएएसएचआयपीजे२११११०००६	हर्षद दीनानाथ नवार	सीडीपीव्ही१पीजे२१०९३०००१८	रमेश कुमार गुप्ता
व्हीएएसएचआयपीजे२११११००००५	हर्षद दीनानाथ नवार	सीडीपीव्ही१पीजे२१०९३०००१९	रमेश कुमार गुप्ता
व्हीएएसएचआयपीजे२१११३००००२	हर्षद दीनानाथ नवार	सीडीपीव्ही१पीजे२१०९२३००१८	शैलेश कुमार गुप्ता
सीडीएनईआरपीजे२११११९०००१	श्रीकांत पांडुरंग धनावडे	बीओआयएसआर०४०७१५०००३	समीर एस पष्टे

लिलाव खालील पत्त्यावर करण्यात येईलः श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेड, कार्यालय क्र. ५७, ५८, ५९, ४था मजला, नेको चेंबर्स, उडिपी श्रीकृष्ण हॉटेल जवळ, सेक्टर ११, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई ४००६१४, दर. क्र.: ०२२-४५७६३६०८, लिलाव वेळ: स. ११.०० वा.

कृपया नोंद घ्यावी की, जर वेळ मर्यादेत लिलाव पूर्ण होऊ शकला नाही तर लिलाव त्याच अटी आणि शर्तीवर पुढील कामकाजाच्या दिवशी सरू राहील.

जर ग्राहकाचे निधन झाले असल्यास लिलावाशी संबंधित सर्व अटी त्याच्या/तिच्या कायदेशीर वारसांना लाग राहतील. पुढील माहिती, अटी आणि शर्तीकरिता आणि लिलावात सहभागी होण्यासाठी नोंदणी करण्यासाठी इच्छुक बोलीदार श्री. महेश गायकवाड (७२०८४१५१९५)/ श्री. रोशन जुईकर (९९६७२००५७२) यांना संपर्क करू

दिनांक : १९/०७/२०२२ ठिकाणः बेलापूर श्रीराम सिटी युनियन फायनान्स लि. करिता

नि. ७६

... प्रमाणपत्र कर्जदा

श्रीराम ऑटोमॉल इंडिया लिमिटेड

मंडळाने मंजुर केलेले लिलावकर्ते

HYBRID FINANCIAL SERVICES LIMITED (Formerly known as Mafatlal Finance Co. Ltd.) Regd. Office: 35 A-Wing, Raj Industrial

Complex Premises Co-operative Society Limited, Military Road, Marol, Andheri (East), Mumbai - 400059. CIN NO. L99999MH1986PLC041277

INTIMATION REGARDING 35th ANNUAL GENERAL MEETING

his is to intimate that 35th Annual General Meeting("AGM") of our Company will be held through Video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM) on Friday, 26th August 2022 at 11-00 AM in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure (Listing Ubligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with General Circular No. 02/2022 dated 05th May, 2022, Circular No. 02/2021 dated January 13, 2021, General Circular No. 4/2020 dated 8th April, 2020, 17/2020 dated 13th April, 2020 and 20/2020 dated 5th May, 2020, Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, and Circular No. dated May 12, 2020 and Circular No SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI Circular) and other applicable circulars ("MCA Circulars") issued by the Ministry of Corporate Affairs, to transact the business set out in the Notice of AGM. The necessary information in terms of MCA Circulars, pertaining to the said AGM are furnished below:

a) 35th AGM of the Company will be held through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM)

b) Date and Time of AGM: Friday 26th August, 2022 at 11-00 AM

c) In terms of MCA Circular and SEBI Circular, copies of 35th Annual Report for the year 2021-2022 along with Notice of 35th AGM will be sent only by email to all the shareholders. The 35th Annual Report for the year 2021-2022 of our Company with Notice of AGM convening the meeting shall be available at the Company's website at www. hybridfinance.co.in as well as on the website of the Stock Exchanges, i.e. www.bseindia.com and www. nseindia.com where the shares of the Company are listed.

Manner of Registering/Updating email

 Members holding shares in physical mode, who have not registered/updated their email addresses with the Company, are requested to register/update the same by sending scanned copy of (i). signed request letter mentioning name, folio number, e-mail ID, Mobile Number and Complete address (ii). Self-attested copy of PAN Card and (iii). Self-attested copy of any document (such as Aadhaar Card, Driving Licence, Election Identity Card, Passport) in support of the address of the member as registered with the Company, to RTA of the Company at investor@bigshareonline.com with cc to the Company at investor@ hvbridfinance.co.in

.The member holding shares in Dematerialised mode who have not registered and updated their email addresses with their DP, are requested to register/update their email addresses with the respective DP.

The manner of remote e-voting and e-voting on the date of AGM have been provided in the Notice of AGM. Members are requested to read carefully all the Notes set out in the

Place: Mumbai K. Chandramouli Date: 18th July, 2022 Company Secretary

रजि. ए/डी/दस्ती/चिटकविणे/ढोल वाजवणे आणि प्रकाशन/ डीआरटीचा सूचना फलक

ए. एन. एस. लिगल सर्व्हिसेस

विक्री उद्घोषणा

वसुली अधिकारी-। यांचे कार्यालय कर्ज वसुली न्यायाधिकरण-॥, मुंबई एमटीएनएल भवन, २ रा मजला, टेलिफोन भवन, स्ट्रॅन्ड रोड, अपोलो बंदर, कुलाबा, मुंबई - ४००००५ ओ. ए. क्र. ८५ सन २००७ मध्ये टी.आर. पी. क्र. ५०१ सन २०१६

दिनांक: १३.०७.२०२२ रिकव्हरी ऑफ डेब्टस् ड्यु टू बँक ॲण्ड फायनान्शिअल इन्स्टिट्युशन्स ॲक्ट, १९९३ सहवाचता आयकर अधिनियम, १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टाच्या नियम ३८, ५२(२) अन्वये विक्रीची उद्घोषणा

कॅनरा बँक

१. मे. शौरत एन्टरप्रायझेस प्रा. लि., शॉप क्र. ५, प्रसाद चेंबर्स, ओपेरा हाऊस, मुंबई ४०० ००४.

२. श्री. शौरत एस मेहता, जेसीएम हाऊस, दिव्यलोक सोसायटी, ३२०, एल. डी. रुपारेल मार्ग, मुंबई ४०० ००६. श्री. शैलेश जे शाह, ३/के, अलंकार, ३, हार्कनेस रोड, मुंबई ४०० ००६.

४. श्री. अनमोल एस मेहता, जेसीएम हाऊस, दिव्यलोक सोसायटी, ३२०, एल. डी. रुपारेल मार्ग, मुंबई ४०० ००६.

र. **श्री. जितेंद्र जी मेहता,** क्र. ३, तळमजला, एव्हरेस्ट इमारत समोर, १४१, राडदेव रोड, मुंबई ४०० ०३४. **६. सौ. रश्मी एस मेहता,** जेसीएम हाऊस, दिव्यलोक सोसायटी, ३२०, एल. डी. रुपारेल मार्ग, मुंबई ४०० ००६.

ज्याअर्थी. सन्माननीय पीठासिन अधिकारी. कर्ज वसली न्यायाधिकरण क. ॥. मंबई यांनी प्रमाणपत्र कर्जदारांकडन **व्याज आणि खर्चासह** ह.३२,८०,०२६.००/**– (रुपये बत्तीस लाख ऐंशी हजार सच्वीस मात्र)** च्या वसुलीसाठी **मूळ अर्ज क्र. ८५ सन २००७** मधील वसुली प्रमाणपत्र काढले आणि वसुली प्रमाणपत्र/हुकूमानुसार सह एकत्रित पुढील व्याज, खर्च आणि प्रभाराची रक्कम वसुलीयोग्य आहे.

आणि ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी सदर प्रमाणपत्राच्या पूर्ततेसाठी खालील परिशिष्टात वर्णन केलेली मिळकत विकण्याचे आदेश दिले. आणि ज्याअर्थी रु. २६,७८,४५,८११.१३ (रुपये सव्वीस करोड अठ्ठ्याहत्तर लाख पंचेचाळीस हजार आठशे अकरा आणि पैसे तेरा मात्र) समाविष्ट

. याद्वारे सूचना देण्यात येते की, जर पुढे ढकलण्याचा कोणताही आदेश नसल्यास, सदर मिळकत २६.०८.२०२२ <mark>रोजी दु</mark>. २.०० ते <mark>दु. ३.००</mark> दस्म्यान ईं-लिलावाने विकली जाईल आणि बोली आणि बोली मे. सी - १ इंडिया, प्रा. लि. च्या https://www.bankeauction.com वर''ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक बोली'' मार्फत करण्यात येईल. पुढील तपशिलाकरीता संपर्क ईमेल: support@bankeauctions.com किंवा हेल्पलाईन क्र. +९११२४४३०२०००, २०, २१, २२, २३, २४ / मो : ०९५९४५९७५५५. <mark>संपर्क व्यक्ती नाव आणि बँक अधिकारीचे नाव: श्री. परितोष कुमार, मोबा:</mark> ८८२८३२८२९७, फोन: ०२२-२२०६५४३०, २२०६५४२५.

संच क्र.	मालमत्तेचे तपशील	तपासणीची तारीख	राखीव किंमत	इअर रक्कम आणि तारिख	बोली वाढ
संच क्र. १	१. वन रोंग सह २ नॅचरल कलर फॅन्सी डायमंड (हिरवा) हर्ट शेट १ पिस, वजन अंदाजे ५.०० सीटीसी आणि १ पिस वजन अंदाजे ३.३० सीटीसी सोन्यामध्ये सह छोटे डायमंड आणि डायमंड		रु. १६,८१,०००/-	२५.०८.२०२२ रोजीस रु. १,७०,०००/-	ह. २५,०००/-
संच क्र. २	बॅगेट्स २.व्हाईट गोल्ड मध्ये एक रिंग सह १ काईट शेप डायमंड एसडब्ल्युटी अंदाजे ७.०० सीटीसी सेट	२२.०८.२०२२	₹. १६,८१,०००/-	२५.०८.२०२२ रोजीस रु. ९.७०,०००/-	ह. २५,०००/-
संच क्र. ३	एक बॉक्स सह नॅचरल फॅन्सी कलर डायमंड २४४ पिस वजन ५५.४५ सीटीसी	२२.०८.२०२२	रु. १६,८१,०००/-	२५.०८.२०२२ रोजीस इ. १,२९,०००/-	₹. २५,०००/-

२. सर्वोच्च बोलीदारांना तेव्हाच कोणत्याही संचाचे खरेदीदार म्हणून घोषित केले जाईल. हे सर्वस्वी निम्नस्वाक्षरीकारांच्या मर्जीवर अवलंबून असेल की, जेव्ह

सरळ सरळ दिसते आहे की, देऊ केलेली किंमत अपुरी आहे तेव्हा ती करणे अव्यवहार्य आहे अशा वेळी सर्वोच्च बोली नाकारायची/स्वीकारायची. ३. तमाम जनतेकडून याद्वारे सदर ई-लिलावात बोली मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन प्रस्तावासह इअर रक्कम प्रत्येक संचाप्रमाणे ही आरटीजीएस/एनईएफटीन खाते क्र. २०९२७२४३४, प्रमाणपत्र धारक बँक कॅनरा बँक, एआरएम१ शाखा मुंबई, आयएफएससी कोड क्र. सीएनआरबी०००२३६०, मुंबई. येथे जमा करावी. ऑनलाईन प्रस्तावासह टॅन/पॅन कार्ड व पत्त्याच्या पुराव्याच्या साक्षांकित छायाप्रती ऑनलाईन प्रस्तावासह अपलोड करव्यात. इअर आणि अन्य माहिती/तपशिलांसह ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्यासाठी अंतिम तारीख आहे २५ **ऑगस्ट, २०२२** रोजी सं. ४.३० पर्यंत. संचाचे प्रत्यक्ष निरीक्षण

प्रत्यक्ष ठिकाणी २२ ऑगस्ट, २०२२ रोजी दु. २.०० ते सं. ४.०० मध्ये करता येईल. पॅन कार्ड, पत्ता पुरावा व ओळख पुरावा, ई-मेल आयडी, मोबाईल क्र. ची प्रत व जर ते स्वतःच्या वतीने किंवा त्यांच्या मुख्यांच्या वतीने बोली लावत असतील तर, नंतरच्या बाबतीत त्यांनी, त्यांची प्राधिकृती जमा केली पाहिजे, कसूर केली तर बोली फेटाळली जाईल. कंपनीच्या बाबतीत कंपनीच्या संचालक मंडळ सदस्यांनी पारित केलेल्या ठरावाची प्रत किंवा कंपनीच्या प्रतिनिधीत्व/मुखत्यारपणाची पुष्टी करणारा अन्य दस्तावेज सादर करून अशा जमा करण्याची पावती/प्रती पोच सदर सेवा पुरवठादार किंवा प्र.धा. बँकेकडे ई-मेल किंवा अन्य प्रकारे सदर तारखेपर्यंत पोहोचले पाहिजे आणि त्याची हार्ड कॉपी वसुली अधिकारी-॥, डीआरटी-॥, मुंबईकडे २५ ऑगस्ट, २०२२ रोजीस दु. ४.३० पर्यंत सादर करावी.

यशस्वी बोलीदारांना इ.अ.र. समायोजित करून त्यांच्या अंतिम बोली रकमेची २५% रक्कम पुढील दिवशी सं. ४.३० पर्यंत वरील परि.-४ प्रमाणे सदर खात्यात भरावी लागेल.

खरेदीदारानी अंतिम बोली रकमेची ७५% **उर्वारत रक्कम** मिळकतीच्या विक्रीच्या तारखेपासून **१५ व्या दिवशी किंवा त्यापूर्वी,** जर १५ वा दिवस **रविवार किंवा अन्य सुट्टीचा दिवस** असेल तर १५ व्या दिवसानंतर पहिल्या कार्यालयीन कामाच्या दिवशी वरील परिच्छेद ३ मध्ये दिलेल्या पद्धतीने आरटीजीएसच्या मार्गे बँक ऑफ इंडिया, बॅलार्ड इस्टेट, मुंबई सह वसुली अधिकारी, डीआरटी १, मुंबई, खाते क्र. ०००३२०१००००५६४९ (आयएफएससी बीकेआयडी००००००३) प्रदान करावी. वरील व्यतिरिक्त, खरेदीदारांना रजिस्ट्रार, डीआरटी-॥, मुंबईच्या नावातील डीडीमार्फत रु. १,०००/- च्या रकमेपेक्षा जास्त १% दराने व रु. १,०००/- पर्यंत २% दराने वसुली अधिकारी-।, डीआरटी-॥ यांच्याकडे पाऊंडेज फी देखील जमा करावी

७. विहित मुदतीत प्रदानात कसूर केल्यास, विक्री खर्च बाजूला केल्यावर जमा रक्कम निम्नस्वाक्षरीकारांना वाटल्यास सरकारकडे जप्त केली जाईल आणि कसूरदार खरेदीदारांना मिळकतीमधील किंवा नंतर ती ज्या रकमेस विकली जाईल त्यातील कोणत्याही हिश्श्यामधील दावे त्यागावे लागतील. विक्रीची नव्याने उद्घोषणा जारी करून मिळकतीची पुनर्विक्री केली जाईल. पुढे खरेदीदाराने अंतिम बोली किंमत आणि त्यानंतर विकली जाईल ती किंमत यामध्ये फरक असल्यास तो भरुन देणे बंधनकारक आहे

मिळकत ''जे आहे जसे आहे तत्त्वाने'' विकली जाईल

कोणतेही कारण न देता अवास्तव वाटलेल्या सर्व किंवा कोणत्याही बोली स्वीकारणे किंवा फेटाळणे किंवा कोणत्याही समयी लिलाव पुढे ढकलण्याचे अधिकार निम्नस्वाक्षकारांनी राखन ठेवलेले आहेत.

संच क्र.	जेथे मिळकत कसूरवार व्यक्तीच्या मालकीची असेल तेथे सह-मालकांच्या व सह-मालक म्हणून अन्य कोणत्याही व्यक्तीच्या नावांसह विकावयाच्या मिळकतीचे वर्णन	मिळकत किंवा तिच्या कोणत्याही हिश्श्यावर निर्धारित महसूल	मिळकत ज्यास बांधील आहे अशा अन्य कोणत्याही भारांचे तपशील	मिळकतीवर करण्यात आलेले कोणतेही दावे आणि त्यांच्या स्वरुप व मूल्याबाबत अन्य कोणतेही ज्ञात तपशील		
१	2	ş	8	ų		
संच क्र. १	 वन रोंग सह २ नॅचरल कलर फॅन्सी डायमंड (हिरवा) हर्ट शेट १ पिस, वजन अंदाजे ५.०० सीटीसी आणि १ पिस वजन अंदाजे ३.३० सीटीसी सोन्यामध्ये सह छोटे डायमंड आणि डायमंड बॅगेट्स 	प्र. ना.	बँकेला ज्ञात नाही	ज्ञात नाही		
संचक्र. २	२.व्हाईट गोल्ड मध्ये एक रिंग सह १ काईट शेप डायमंड एसडब्ल्युटी अंदाजे ७.०० सीटीसी सेट	प्र. ना.	बँकेला ज्ञात नाही	ज्ञात नाही		
संचक्र. ३	एक बॉक्स सह नॅचरल फॅन्सी कलर डायमंड २४४ पिस वजन ५५.४५ सीटीसी	प्र. ना.	बँकेला ज्ञात नाही	ज्ञात नाही		
माझ्या हस्ते आणि शिक्क्यांनी सदर १३ जुलै, २०२२ रोजी दिले.						

अजित त्रिपाठी वसुली अधिकारी, डीआरटी-।, मुंबई

कॅथॉलिक बँक बिल्डिंग, पापडी नाका, पापडी, वसई (पश्चिम), ता. वसई, जि. पालघर (एमएस) ४०१२०७ संपर्क क्र. : ९१४६००८८४६/७४४७४५६८५६, ७४४७७६२२११

विक्री सूचना

जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, सिक्युरिटायझेशन ॲंण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ (४) नुसार प्राधिकृत अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कब्जात घेतलेली येथे वर्णन केलेली जंगम मिळकत खाली दिलेल्या अटी आणि शर्तींवर सदर सूचनेत दिलेल्या तारींख, ठिकाण आणि वेळेस "जे आहे जेथे आहे, जे आहे जसे आहे आणि विना **हरकत तत्त्वावर''** जनतेकडून प्रस्ताव निमंत्रित करून विकण्यात येईल. (ए) खाली सविस्तर वर्णन केलेल्या मिळकतीच्या खरेदीकरिता जनतेकडन मोहोरबंद पाकिटातन प्रस्ताव निमंत्रित करण्यात येत आहेत. (y)

अ. क्र.	कर्जदार चे नाव	मागणी सूचनेनुसार थकीत रक्कम (रु.)	मशिनरीचे वर्णन	राखीव किंमत आणि इअर	लिलाव आणि निरीक्षण ची तारीख आणि वेळ
१.	भागीदार	रु. १,१६,७४,३६१.१४	सायलेन्स्ड सीरे कंप्रेसर:	(राखीव किंमत)	४ ऑगस्ट, २०२२ रोर्ज स. ११.०० वा. लिलाव
	१) श्री. बाबुलाल बी.	२५.११.२०१९	मेक: मे. शिकागो	आणि	
	पंचाल		न्युमेटिक	रु. २५०००/-	२७ जुलै, २०२२ रोजीस
	२) श्री. कमलेश बी. पंचाल सातीवली शाखा			(इअर)	स. ११ ते दु. १.०० वा निरीक्षण
٦.	एमएसीएलएन ६		मॅक्झिएम वॉटरजेट कटिंग	₹0,00,000/-	
			मशिन: मेक: मे. ओमॅक्स	(राखीव किंमत) आणि	
			साईझ: १.५ एम X ३ एम	रु. ३०००००/- (इअर)	
₹.			सीएनसी हायड्रॉलिक प्रेस		
			ब्रेक मशिन: मेक: मे.	,	
			हिंदुस्तान हायड्रॉलिक	रु. १,१०,०००/- (इअर)	
٧.			एनसी हायड्रॉलिक शेरिंग	9,00,000/-	
			मशिन: मेक: मे. हिंदुस्तान		
			हायड्रॉलिक	रु. ७०,०००/- (इअर)	
ч.			वॉटर सॉफ्ट क्लीन प्लान्ट:	५०,०००/- (राखीव किंमत) आणि	
				राखाव किमत) आणि रु. ५०००/- (इअर)	

(बी) <u>तारण धनकोंचा पत्ता</u> : बॅसीन कॅथॉलिक को-ऑप. बॅक लि. (शेड्युल्ड बॅक), कॅथॉलिक बॅक बिल्डिंग, पापडी नाका, पापडी, वसई (पश्चिम), तालुका - वसई, जि. - पालघर.

(सी) <u>ज्याच्या वसुलीसाठी मिळकत विकावयाची आहे ते तारण कर्ज</u> :- **दिनांक २५.११.२०१९ रोजीच्या मागणी सूचनेनुसार रु** १,१६,७४,३६१.१४/-(रुपये एक करोड सोळा लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे एकसष्ट आणि पैसे चौदा मात्र) सह ०१.११.२०१९ पासूनचे पुढील व्याज आणि अन्य आकार,

(डी) जनतेकडन प्राप्त झालेले प्रस्ताव उघडण्याची तारीख. वेळ आणि ठिकाण :-०४.०८.२०२२ रोजीस स.११.०० वाजता

ठिकाण: बॅसीन कॅथॉलिक को-ऑप. बँक लि. (शेड्युल्ड बँक), वसुली विभाग, श्रीजी आर्केड, तांदुळ बाजार जवळ, बाभोळा बंगली रोड, वसई (पश्चिम) विक्रीच्या अटी आणि शर्ती :-

१) प्राधिकृत अधिकाऱ्यांना उद्देशुन मोहोरबंद पाकिटातील प्रस्ताव**, ''बॅसीन कॅथॉलिक को–ऑप. बॅक लि.''** च्या नावातील डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डर स्वरुपातील वरील उल्लेखित इसारा अनामत रक्कमेसह (इअर) सह जोडून प्राधिकृत अधिकारी, बॅसीन कॅथॉलिक को–ऑप. बँक लि. (शेड्युल्ड बँक), वसुली विभाग, श्रीजी आर्केड, तांदुळ बाजार जवळ, बाभोळा बंगली रोड, वसई (पश्चिम), जि. पालघर यांचेकडे लिलावासाठी ठरवलेल्या वेळेच्या एक तास अगोदर सादर केले पाहिजेत. प्रस्ताव अर्ज हे प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे रु. २००/- च्या देयावर

२) प्रस्तावासोबत आधार कार्ड, पासपोर्ट, व्होटर्स आयडी, ड्रायव्हिंग लायसन्स, आयकर विभागाने जारी केलेले पॅन कार्ड किंवा बँकेकडून

स्वीकारली जाईल अशा अन्य वैध छायाचित्र ओळख पुराव्याच्या स्वसाक्षांकित किंवा प्रतिसाक्षांकित प्रतिलाही जोडावे. ३) प्रस्ताव असलेल्या मोहोरबंद पाकिटावर ठळकपणे मिळकतीच्या खरेदीकरिता' असे लिहावे.

४) इअरशिवाय प्राप्त होणारे प्रस्ताव तडकाफडकी फेटाळण्यात येतील

९१४६००८८४६, ७४४७४५६८५६, ७४४७७६२२११ यावर संपर्क साधू शकतात.

५) इअरसाठीचा डीडी/पीओ लिलावाच्या तारखेपर्यंत वटवला/रोख केला जाणार नाही आणि अयशस्वी प्रस्तावकर्त्यांना परत करण्यात येईल. इअर रकमेवर कोणतेही व्याज दिले जाणार नाही.

६) विक्रीसाठीचे मोहोरबंद प्रस्ताव बँकेचे प्राधिकृत अधिकारी **वरील उल्लेखित लिलाव ०४/०८/२०२२ रोजीस** उपस्थित असलेल्या प्रस्तावकर्त्यांच्या उपस्थितीत उघडतील. प्राधिकृत अधिकारी यांच्या मर्जीने बोली उघडल्यानंतर आपापसात बोली लावण्याची किंवा त्यांच्या स्वेच्छेप्रमाणे रकमेच्या पटीत रक्कम वाढविण्याची अनुमती प्रस्तावकर्त्यांना देऊ शकतील. ७) यशस्वी प्रस्तावकर्ते/बोलीदार यांनी बोली रकमेच्या २५% रक्कम (इअर धरून) त्याच्या/तिच्या नावे विक्री निश्चित झाल्यावर ताबडतोब

जमा करावी लागेल. कसूर केल्यास इअर रक्कम जप्त होईल. उर्वरित बोली रक्कम (विक्री किंमत) विक्री निश्चितीच्या तारखेपासून १५ दिवसांत किंवा प्राधिकृत अधिकारी विनिर्दिष्ट करतील अशा अन्य कोणत्याही तारखेस जमा करावी लागेल. ८) जर विक्री निश्चितेच्या तारखेपासून १५ दिवसांत किंवा प्राधिकृत अधिकाऱ्यांनी विनिर्दिष्ट केलेल्या अन्य कोणत्याही तारखेपर्यंत बोली रकमेची उर्वरित ७५% रक्कम प्रदान करण्यास यशस्वी प्रस्तावकर्ते/बोलीदार यांनी कसूर केल्यास त्याने/तिने जमा केलेली रक्कम जप्त केली जाईल

आणि पुन्हा मिळकतीची विक्री करण्यास बँक मुक्त असेल. कसूरवार प्रस्तावकर्ते/बोलीदार यांना त्यांनी जमा केलेल्या रकमेवर आणि लिलाव केलेल्या मिळकतीवर कोणताही दावा करता येणार नाही. ९) यशस्वी प्रस्तावकर्ते/बोलीदार यांनी सर्व कायदेशीर/अनुषंगिक परिव्यय, जसे की मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, स्थानिक कर, को–ऑप सोसायटीची

देयके, विज बिले, वैधानिक देणी, टीडीएस आणि/किंवा लिलाव केलेल्या मिळकतीशी निगडीत अन्य कोणतीही थकबाकी भरावी लागेल. १०) विक्री तारण धनको/बँकेच्या मंजुरी अधीन राहील. ११) कोणतेही कारण न देता सर्व किंवा कोणतेही प्रस्ताव/बोली फेटाळण्याचे अधिकार प्राधिकृत अधिकारी राखून ठेवत आहेत आणि/किंवा

मोहोरबंद प्रस्ताव उघडणे/पुढे ढकलण्याचे किंवा रद्द करण्याचे अधिकार असतील. १२) प्राधिकृत अधिकारी त्यांच्या मर्जीने पूर्वसूचनेशिवाय सदर सूचनेच्या कोणत्याही अटी आणि शर्तींमध्ये फेरफार करण्याचे अधिकार राखून ठेवत आहेत.

१३) इच्छुक पक्षकार वरील नमूद मिळकतीचे निरीक्षण गाळाक्र. ५ व ६, तळ मजला, नारायण इंडस्ट्रीअल इस्टेट, इमारत क्र.२१, चिंचपाडा, वसई(पूर्व) येथे करू शकतील

१४) कोणत्याही पुढील तपशिलासाठी इच्छुक पक्षकार कोणत्याही कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत बॅसीन कॅथॉलिक को–ऑप. बँव लि. (शेड्युल्ड बँक), वसुली विभाग, श्रीजी आर्केड, तांदुळ बाजार जवळ, बाभोळा बंगली रोड, वसई (पश्चिम), जि. पालघर. मोबाईल क्र.

(सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्सच्या नियम (८) च्या पोट कलम (६) अन्वये कर्जदार/हमीदार यांना सुध्दा ही सूचना समजण्यात यावी.)

प्राधिकृत अधिकारी बॅसीन कॅथॉलिक को-ऑपरेटिव्ह बँक लि.(शेड्युल्ड बँक)

दिनांक : १८ जुलै, २०२२ ठिकाण: वसई

For Hybrid Financial Services Limited